

चित्ता R. 2,58,30. R. Goan. 2,9,9. गुरुशापात् 1,62,18. अश्वशर्कराशम-
सिकाताभिरनुपकृता भूमिः Suçr. 1,134,19. घृणोपकृत 29,5. उच्छिष्टेपकृत
MAITRĀJUP. 6,9. अयाज्ञोपकृता पङ्क्तिः M. 3,183. निःश्यासोपकृत 19. दर्पणः
सबाष्पनिःश्यासमारुतोपकृतः VARĀH. BRH. S. 5,50. 19,9. 59,3. 60,6. मूषि-
कोपकृतवस्त्रं Verz. d. Oxf. H. 86,6,15. KULL. zu M. 5,115. स्तनौ शुचा
durch Thränen BHĀG. P. 4,26,25. 10,60,27. रुदितोपकृत MBH. 9,2425.
अश्रूपकृत VIKR. 127. कश्मलोपकृत R. 1,63,9. तिमिराश्रुपकृतचक्षुम् SAR-
VADARĀCANAS. 17,3. बाष्पोपकृता वाक् R. 2,59,19. 60,4. 4,8,18. अस्थिर्येषां
विभूतयः Spr. (II) 855. कामेन तपः SARVADARĀCANAS. 172,3. शेकेन R. 5,
21,7. अविद्यया BHĀG. P. 3,9,20. अलोपोपकृत Spr. (II) 4488. आशोपकृ-
तात्मवृत्तिः KUMĀRAS. 5,76. कामोपकृत M. 9,67. MBH. 1,5953. NĪLAK. 22.
तृणोपकृत R. 1,15. दर्पोपकृत MBH. 3,8496. दारिद्र्योपकृत PĀNĀK. 95,
13. 119,5. दुःखोपकृत R. 2,47,19. 3,79,50. Spr. (II) 4606. दुर्भितोपकृत
RĀĪĀ-TAR. 4,230. 5,89. मदनोपकृत MBH. 1,951. मदावलेपोपकृत MĀRK.
P. 21,3. रोगरगोपकृत MBH. 3,15639. लोभोपकृत BHĀG. 1,38. वैद्व्यो-
पकृत Spr. (II) 4341. शाठ्योपकृत 367. शोकोपकृत MBH. 3,2267. R. 2,33,
5. 47,1. 52,22. 63,1. R. Goan. 2,101,22. PRAB. 108,11. 109,7. PĀNĀK.
4,3,186. प्रमोदोपकृत überwältigt —, hingerissen von BHĀG. P. 10,71,
40. विद्वल्लिपतैः क्षीणोभुजः verdorben, verführt Spr. (II) 1889. अया-
योपकृतात्तरात्मन् so v. a. entmuthigt 3485. दैवेन vom Schicksal geschla-
gen, — verfolgt R. 2,47,14. 5,80,9. ohne दैवेन dass. MBH. 5,1277.
VARĀH. BRH. S. 16,37. उपकृतात्मन् niedergeschlagen, traurig KATHĀS.
114,100. अनुपकृतात्मक wohlgemuth 27,130. — d) unbestritten: विधि
Spr. (II) 4310. — Vgl. उपघात fgg., उपघ्न, उपकृतु fgg., दैवोपकृतक,
धूमोपकृत, निरूपकृत.

— समुप, partic. °कृत beschädigt, getrübt: °मति Spr. (II) 4753.

— नि 1) einschlagen, stossen in, auf (loc.), schleudern auf: अग्निं सा-
नौ वज्रेण RV. 1,80,6. 3,30,16. 7,18,18. वज्रं दस्युवि 8,6,13. वृत्रस्य ह-
न्वैस्तन्यतुम् 1,52,6. ब्राह्मणाया नापं गुरेत न नि हन्यात् losschlagen auf
TS. 2,6,10. 2. मेथोम् 6,2,0,4. AIT. Br. 1,29. मयूखम् 5,15. शङ्कुम् ÇAT.
Br. 3,3,1,1. दण्डम् KAUC. 10. 16. पदे निघ्नतीः niederstossend d. i.
stampfend TS. 7,5,10,1. निघ्नप्रार्थिन पृथिवीम् MBH. 3,11953. शिरशो-
रथ पाणिभ्यां निघ्नतीं schlagend auf R. 4,18,20. निकृत्य तत् KATHĀS.
25,103. 33,136. स्तनैः स्तनाभिरुक्त्य so v. a. berührend BHĀG. P. 10,82,
15. अन्योऽन्यं निघ्नतुः losschlagen auf MBH. 1,7729. RAGH. 7,41. कृत-
मपि निकृत्येव मदनः Spr. (II) 1895. विराटपुत्रं च करे निघ्नन् त्राफ MBH.
4,1680. शिरासि विशिखिर्यन् हन् 3,12220. निघ्नन्दिषतां मनांसि 15653.
— 3) anschlagen die Trommel: कौर्भेर्यो निघ्नन्निरे (pass.) BHĀTT. 14,2.
— 4) füllen, niederschlagen, erschlagen, tödten RV. 2,13,8. वज्रेण शुक्लम् 5,
32,4. 6,17,9. 29,6. 51,14. 8,12,1. das Opfertier AIT. Br. 2,11. KĀTJ.
Çr. 6,5,16. इदं शरीरम् ÇAT. Br. 14,7,3,4. निकृतिं जनं कुवेद्यः Suçr. 1,
12,19. Spr. (II) 2873. 2874. 6437. 6631. 7322. निकृन्ति MBH. 1,5997.
5,7448. R. 3,43,10. 49,13. KATHĀS. 18,332. 32,33. आत्मानमात्मना 5,70.
PRAB. 73,15. निकृन्तुं BHĀTT. 2,34. निकृन्तुं MBH. 3,1273. निघ्नति R.
1,40,26. 4,17,16. Spr. (II) 3304. RĀĪĀ-TAR. 1,68 (zu lesen निघ्नति स्म
पतिविराम्). BHĀG. P. 1,15,24. 5,26,24. निघ्नत् R. 2,36,6. प्राणान् Spr.
(II) 3121. VARĀH. BRH. S. 7,5 (ein Planet den andern im Planeten-
kampf). मुष्टिभिः BHĀG. P. 1,15,22. निघ्नमानं MBH. 7,1529. निकृत 2. pl.

VII. Theil.

imper. 6,3805. न्यकृन् 7,6236. न्यकृन्तुं HARIV. 6646. BHĀG. P. 4,26,5.
7,1,44. निघ्नान R. 1,1,46. 67. KĀM. NĪTIS. 7,52. निघ्नतुम् MBH. 1,
7672. निघ्नतुम् KATHĀS. 15,102 (°ब्रह्मः gedr.). RĀĪĀ-TAR. 5,438. BHĀG.
P. 2,10,6. निघ्नन्निरे R. 1,45,49. वृत्तनिघ्नतुम् MBH. 8,4088. निकृतासि
BHĀTT. 6,101. निकृनिष्यामि u. s. w. MBH. 4,34. ÇĀK. 155, v. l. KATHĀS.
60,81. निकृनिष्ये MBH. 3,560. निकृत्स्यावस् 7,3779. निकृत्तुम् R. 3,32,8.
4,35,18. Spr. (II) 3624. KATHĀS. 9,15. 18,172. RĀĪĀ-TAR. 6,61. निकृत्य
MAITRĀJUP. 6,28. JĀĪĀN. 3,262 (निकृत्य der Text, निकृत्य v. l.). MBH. 3,2401.
18682. 5,7372. RAGH. 11,71. Spr. (II) 7610 (so v. a. züchtigen). MĀRK. P. 21.
87. दापेनेव निकृत्यते M. 7,27. Spr. (II) 3792. H. 829. mit gen. P. 2,3,56. चै-
रस्य निकृतिः Schol. निघ्नान niedertzuschlagen im Stande 3,2,129, Schol.
शत्रुम् VOP. 26,140. BHĀTT. 5,81. स्तम्बो येन निकृत्यते niedergehauen —, ge-
müht wird AK. 3,3,35. दैवं निकृत्य so v. a. überwindend Spr. (II) 1255.
— 5) zerstören, zu Grunde richten, in's Verderben bringen, vernichten,
vertreiben: शरवर्षम् MBH. 7,9345. अस्त्रमस्त्रेण RAGH. 12,92. मर्म Suçr.
1,352,1. VARĀH. BRH. S. 4,37. अस्त्रम् 5,38. 70. 79. 9,41. 10,15. 30,17.
भानुर्धातुम् RĀĪĀ-TAR. 6,63. रोगान् Suçr. 1,35,7. 88,8. 185,19. 2,326.
10. VARĀH. BRH. S. 77,35. अघानि VOP. 5,143, Ç. 1. गतिं दिव्यां तप-
सार्जिताम् R. Goan. 1,77,41. परकृतम् Spr. 1460, v. l. (für वि°). स्वा-
मिनो ऽर्थम् KATHĀS. 63,174. भित्तिशङ्काम् KĪR. 5,36. मनोरथम् DAÇAK. 91,
15. बलम् BHĀTT. 8,20. वयं भृशं तत्र मद्दानिलाम्बुभिर्हन्यमानाः heimge-
sucht werdend BHĀG. P. 10,80,38. — 6) herfallen über: प्रज्ञानु नि-
कृत्येव सक्तसामत्स्यतः KĀTJ. Çr. 4,15,16. mit gen.: प्रकृतं स्तोत्रं ब्रा-
ह्मणास्यानिकृत्यैतं स्वर्गं सुकृतापीतम् mit reinen Händen als solche,
die am Brahmanen sich nicht vergriffen haben, AV. 12,3,44. — 7)
heften an (loc.): पथा पुंसः स्त्रियां निकृत्यते मनः haftet an AV. 6,70,1.
— 8) senken: पत्नौ भूम्याम् AV. 6,8,2. (कृत्तम्) तिर्थाङ्कृत्य VS. PRĀT.
1,123. ऋतुम् 124. — 9) mit gesenktem Tone d. i. mit dem Anudātta
sprechen RV. PRĀT. 11,27. Ind. St. 4,174. 330. ĀÇV. Çr. 7,11,5. P. 8,
1,35, Schol. — 10) multipliciren Comm. zu ĀJABH. 4,25 u. s. w. — 11)
partic. निकृत a) geschleudert: वज्रं RV. 6,27,4. niedergeschlagen: युगा-
त्तामि° (मेरु) Spr. (II) 5197. गदा R. 3,35,51. अनिलो ऽनिलेन VARĀH.
BRH. S. 32,2. ein Planet von einem andern im Planetenkampfe 17,25.
BRH. 15,2. getroffen: लद्य MBH. 1,7173. uneig.: अचलोको° BHĀG. P.
1,11,37. शोको° Spr. (II) 2781, v. l. erschlagen, niedergemacht, ge-
schlachtet MBH. 1,1172. 5992. 6038. 3,1748. 2544. 16904. 5,7084.
7225. R. 1,1,52. 2,63,31. 37. 64,39. 44. 51. 97,30. Spr. (II) 499. 3792.
4004. 4657, v. l. KATHĀS. 25,197. RĀĪĀ-TAR. 2,94. 4,329. 5,335. 414.
434. BHĀG. P. 1,15,7. 5,14,22. 7,10,25. — b) zerstört, zu Grunde ge-
richtet, vernichtet: त्रिपुरं MBH. 3,1703. देश VARĀH. BRH. S. 11,62. न-
गतं PRAB. 70,12. आनन्द R. 2,47,18. अशा 5,56,93. माया प्रतिमायया
KATHĀS. 50,66. योग्यता Spr. (II) 6316. प्रदोषे पन्थाः dahin so v. a. nicht
mehr zu sehen 4254. — c) mit dem Anudātta gesprochen Ind. St. 4,
366. KĀTJ. 1 aus SIDDH. K. zu P. 7,2,10. Comm. zu TS. PRĀT. 19,3. °ह
n. 4. — d) fehlerhaft für निकृति R. 2,82,16 (निकृति ed. Bomb.). VA-
RĀH. BRH. S. 4,2 (निकृति die Hdschr.): dagegen निकृति KĪR. 14,14
fehlerhaft für निकृति. Vgl. निघात fgg., निकृन् fgg. und निकृतार्थ in den
Nachträgen. — caus. erschlagen, tödten: स्पृशेन्निघातयेत्सर्वान् (so zu